



सामाजिक उत्तरदायीत्व

कॉस्मो फिल्मस लि.

त्रैमासिक क्र. 21

एप्रिल ते जून २०२२

शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुले आणि युवकांना सक्षम बनवणे.

एप्रिल ते जून २०२२ जैमासिक वृत्तापात्रिका आम्हाला आपणासमोर सादर करतांना अतिशय आनंद होत आहे. या जैमासिकेत जागतिक आरोग्य दिन, जालियान वाला बाग हत्याकांड दिवस, कॉस्मो उदयन शालिनी होम व्हिजीट, योग दिवस, सिकल सेल अनेमिया दिवस, CGVK उन्हाळी शिबिर, CLP उन्हाळी शिबिर, कॉस्मो फाउंडेशन तर्फे देण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन, पृथ्वी आणि पर्यावरण दिवस, स्वच्छता आणि पर्यावरण इत्यादी माहितीचा समावेश करण्यात आलेला आहे. याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरीकरण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सतत शिक्षणाचे कार्य सुरु आहे.

जागतिक आरोग्य दिन :

कॉस्मो फाउंडेशन शिक्षणासोबतच आरोग्य आणि स्वच्छता यावर देखील भर देत असते. याचेच एक उदाहरण म्हणजे 7 एप्रिल २०२२ या रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने जि.प.शाळा जिकठाण येथे कॉस्मो फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन कोडलीकेरी मेमोरिअल हॉस्पिटल, ए.एस.जी.आय हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जिकठाण यांच्या मदतीने करण्यात आले होते. त्यामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली होती. याशिबिराचा गावातील आणि गाव बाहेरील ५०० लोकांनी लाभ घेतला.

तसेच महिला आरोग्य आणि शारीरिक स्वच्छता याविषयावर कॉस्मो फाउंडेशन कडून सहयोग फाउंडेशन च्या मदतीने जि.प.प्रशाळा तुर्काबाद येथे विद्यार्थिनी आणि महिलांसाठी शारीरिक आरोग्य आणि स्वच्छता यावर मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि महिला यांनी सहभाग नोंदविला होता.



जालियानवाला बाग हत्याकांड दिवस :

जालियानवाला बागेत जमलेल्या सर्व निशस्त्र व्यक्तित्वर झालेल्या गोळीबारामध्ये मृत्यूमुखी पावलेल्या भारतीय व्यक्तींची आठवण म्हणून कॉस्मो फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना जालीयानवाला बाग हत्याकांड दिवसाचे वर्णन करून मृत्यूमुखी पावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.




कॉस्मो उदयन शालिनी होम व्हिजीट :



कॉस्मो फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या उदयन शालिनी फेलोशिपसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी कॉस्मो फिल्मसच्या मार्गदर्शकांकडून होम व्हिजीट करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी उच्च शिक्षणासाठी मार्दर्शन केले तसेच घरातील आर्थिक स्थिती आणि मुलांची आणि पालकांची शिक्षणाप्रती असलेली जिज्ञासा जागृत केली.

योग दिवस आणि सिकल सेल अॅनेमिया दिवस साजरीकरण

आरोग्य ही धनसंपत्ती असते आणि मुलांना नियमित व्यायामाची सवय लागावी या उद्देशाने कॉस्मो फाउंडेशन तर्फे परीक्षित योग अकॅडमी वालूज यांच्या मदतीने योग दिनाचे साजरीकरण श्री गणेश विद्यालय गाजगाव येथे करण्यात आले. त्यामध्ये योग प्रशिक्षकांनी सर्व प्रकारचे योगासने आणि प्राणायामाचे प्रत्याक्षित करून दाखविले. सिकल सेल अॅनेमिया दिनानिमित्त जनरल सेक्रेटरी इंडियन रेड क्रॉस सोसायटी गुजरातचे डॉ. प्रकाश परमार सरांनी या रोगाबद्दल, रोग निदनाबद्दल आणि त्यावरील उपाय योजनांबद्दल माहिती दिली.



उन्हाळी शिबिराचे आयोजन :

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी कॉस्मो फाउंडेशन तर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आला होता.जसे की गायन,नृत्य,चित्रकला,खेळ,टाकावू पासून टिकावू वस्तू बनविणे इत्यादी. या शिबिरामध्ये २०० विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. तसेच मुलांना संगणकाची आणि टेक्नोलॉजीची आवड निर्माण व्हावी म्हणून मुलांसाठी संगणकीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये रोजच्या जीवनामध्ये उपयोगात येणाऱ्या सर्व डिजिटल गोष्टी मुलांना शिकविण्यात आल्या होत्या. जसे की,ऑनलाईन देवाण घेवाण,बिल भरणे,रिचार्ज करणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी शिकविण्यात आल्या.या शीबिरामध्ये २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.



शौचालयाचे उद्घाटन :

आरोग्य ही धनसंपत्ती असते, म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे याउद्देशाने कॉस्मो फाउंडेशन तर्फे मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची उपलब्धता करून देण्यात आली.यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.आणि मुलांना शौचालय वापराची सवय लागेल आणि वातावरणही दुषित होणार नाही. कॉस्मो फाउंडेशन तर्फे श्री गणेश विद्यालय गाजगाव, जि.प.प्रशाळा तुर्काबाद, जि.प.शाळा लिंबे जळगाव, जि.प.शाळा आसेगाव, जि.प.शाळा पुरी, जि.प.शाळा कागझीपुरा आणि लोकनेते साहेबराव पाटील डोंगगावकर महाविद्यालय,रांजणगाव या सर्व ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. सर्व शाळेतील जवळपास ३२५० मुलांना याचा फायदा होत आहे.



पर्यावरण दिवस आणि पृथ्वी दिवस साजरीकरण:-



कॉस्मो फाउंडेशन हे शिक्षणाबरोबरच पर्यावरण आरोग्य या मध्ये देखील अग्रेसर असे काम करत असते.म्हणूनच याही वर्षी कॉस्मो फाउंडेशन तर्फे अती उत्साहामध्ये पर्यावरण दिवसाचे साजरीकरण करण्यात आले होते. यामध्ये सर्व मुलांनी आपल्या घराशेजारील परिसर स्वच्छ केला आणि शाळेतील परिसर स्वच्छ करून झाडांना पाणी दिले.पर्यावरणाचे चित्र काढले आणि पर्यावरणाची निगा राखली गेली पाहिजे असे शिक्षकांनी मुलांना सांगितले.पर्यावरणा सोबतच आपल्या वसुंधरेची ही निगा राखली गेली पाहिजे म्हणूनच कॉस्मो फाउंडेशन कडून पृथ्वी दिनाचेही अतीउत्साहाने साजरीकरण करण्यात आले. या मध्ये शिक्षकांनी सर्व मुलांना आपल्या पृथ्वीची कशी निगा राखावी याबद्दल माहिती दिली आणि प्रत्याक्षात पृथ्वीच्या प्रतिकृती नमुन्याच्या मदतीने मुलांना पृथ्वीच्या अगांची ओळख करून दिली.

नम्र आवाहन

आपण आपल्या ज्ञान , कौशल्य आणि उपलब्ध साधानांमधून आम्हा सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जीवनाचा प्रवास सुखकर तसेच आमच्या संपूर्ण सामाजिक विकासासाठी पडणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आपण सहभागी व्हावे असे आम्ही आपणास नम्र आवाहन करतो.

www.cosmofilms.com/CSR

Cosmo Foundation@Facebook

We welcome your feedbacks and suggestions

Mamtabaxi.cosmofoundation@cosmofilms.com/hemplatta.rajput@cosmofoundation.in

